

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २० ऑगस्ट, २०१८.

वाचा :

१. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९
२. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.नानिशा-२०१५/प्र.क्र.३८७/का-१२, दि.२७.०६.२०१६.
३. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.नानिशा-२०१६/प्र.क्र.२८०/का.१२, दि.२९.०५.२०१७.
४. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र. नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.१८.०५.२०१८.
५. शासन पत्र क्र.नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का-१२, दि.११.०६.२०१८.
६. नामांकित निवासी शाळा निवडीकरिता दि.२७.०७.२०१८ रोजी झालेली बैठक.

प्रस्तावना :-

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची योजना संदर्भ क्र.१ येथील दि.२८.०८.२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे व शाळांना द्यावयाचे शुल्क निर्धारित करण्याकरिता संदर्भ क्र.२ येथील दि.२७.०६.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार धोरण ठरविण्यात आलेले आहे. तसेच सदर योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होण्याच्या सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून दृष्टीने इयत्ता १ ली व इयत्ता २ री या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रवेश देण्याबाबत संदर्भ क्र.३ येथील दि.२९.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे याबाबत संदर्भ क्र.४ येथील दि. १८.०५.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारीत धोरण ठरविण्यात आलेले आहे.

उपरोक्त तरतूदीस अनुसरून नामांकित योजनेंतर्गत चालू शैक्षणिक वर्ष सन २०१८-१९ करिता अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या

ऑनलाईन प्रणालीमार्फत (<https://namankit.mahaonline.gov.in>) प्राप्त नवीन शाळांचे अर्ज तसेच सदर योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या जुन्या शाळांमार्फत प्राप्त संमतीपत्र यास अनुसरून संबंधित प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी शासनास प्रस्ताव सादर केले आहेत. सदर प्रस्तावाबाबत सचिव स्तरीय समितीमध्ये प्राप्त मान्यतेस अनुसरून नामांकित योजनेतर्गत संस्था/शाळांची निवड करणे व अशा शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मंजूरी देण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेतर्गत विहित निकष पूर्ण करित असलेल्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रातील खालीलप्रमाणे नमूद केलेल्या संस्था/ शाळांची निवड करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर शाळांमध्ये मंजूर करण्यात येत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. नामांकित योजनेतर्गत सन २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रणालीमार्फत सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्यास खालील नवीन शाळांची निवड (Approved) करण्यात येत असून संबंधित शाळेसमोर दर्शविलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता	प्रवेशित करावयाची विद्यार्थी संख्या
१	प्रभात एज्युकेशन ट्रस्ट	मेरी अँजल इंग्लिश मेडियम स्कूल, आखाडे, ता.वाई, जि.सातारा.	२५०
२	आदर्श गुरुकुल अँकॅडमी, मिणचे, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.	ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल, पेठ वडगाव, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर.	२५०
३		हॅपी हवर्स स्कूल, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	५०
४		साईदिशा पब्लिक स्कूल, बाचणी, ता.कागल, जि.कोल्हापूर.	१००
एकूण			६५०

हॅपी हवर्स स्कूल, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा या शाळाने ऑनलाईन प्रस्ताव सादर केलेला नाही. सदर शाळांची ऑनलाईन नोंदणी करून घेण्याबाबतची कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या स्तरावरून करण्यात यावी.

३. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाकरिता शासन निर्णय दि.१८.०५.२०१८ चे निकष पूर्ण करणाऱ्या जुन्या नामांकित शाळांची निवड (Approved) करण्यात येत असून संबंधित शाळेसमोर

दर्शविलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच विश्वात्मक जंगली महाराज संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबरच सुसंस्कार व चारीत्र्य संपन्नता याबाबत शिक्षण देत असल्याने त्या शाळांमध्ये योजनेतर्गतच्या अनुसूचित जमातीच्या ५० टक्के विद्यार्थ्यांची मर्यादा शिथिल करण्यात येत आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता	प्रवेशित करावयाची विद्यार्थी संख्या
१	विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट अंभई, ता.वाडा, जि.पालघर.	आत्मा मलिक इंग्लिश मेडियम स्कूल, अंभई, ता.वाडा, जि.पालघर.	१५०
२	विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट स्थानिक कमिटी मोहिली अघई ता शहापूर जि ठाणे.	आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल सी.बी.एस.ई अघई, ता.शहापूर, जि.ठाणे.	१५०
३	श्री ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था, आकुर्ली-सुकापूर, ता.पनवेल, जि.रायगड.	सेंट अॅण्ड्रयुज इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आकुर्ली-सुकापूर, ता.पनवेल, जि.रायगड.	१५०
४	कै बाळाराम धर्मा पाटील एज्युकेशन सोसायटी.	सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोटे, ता.पनवेल, जि.रायगड.	१००
५	कर्नाळा स्पोर्ट्स अॅकेडमी	बार्न्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल, जि.रायगड.	२००
६	शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई.	डी एस डी स्कूल, कल्याण, ता.कल्याण, जि.ठाणे.	४०
७	दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली, ता.दौंड, जि.पुणे.	दत्तकला इंटरनॅशनल स्कूल, चिंचोली, ता.दौंड, जि.पुणे. (एस.एस.सी.)	२४
८	दत्तकला शिक्षण संस्था, स्वामी चिंचोली, ता.दौंड, जि.पुणे.	दत्तकला इंटरनॅशनल स्कूल चिंचोली, ता.दौंड, जि.पुणे. (सी.बी.एस.ई.)	२४
९	माळशेज निकेतन, मुंबई.	मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे, ता.जुन्नर, जि.पुणे.	४६
१०	विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण.	गुरुदेव चैतन्यस्वरूप गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल, नेर्ले, ता.वाळवा, जि.सांगली.	२००
११	लोकसेवा प्रतिष्ठान, पुणे.	नेताजी सुभाषचंद्र बोस बाईज मिलीटरी स्कूल, फुलगांव, पुणे.	१००

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता	प्रवेशित करावयाची विद्यार्थी संख्या
१२	विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट स्थानिक कमिटी मोहिली अघई, ता.शहापूर, जि.ठाणे.	आत्मा मालिक इंग्लिश मेडियम स्कूल (S.S.C.) अघई, ता.शहापूर, जि.ठाणे.	६३
एकूण			१२४७

४. जुन्या शाळांपैकी ५ शाळा या शासन निर्णयातील गुणांकनानुसार पात्र ठरत होत्या तथापि, सदर शाळांमध्ये योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण योजनेतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असल्याने सदर शाळांना नवीन विद्यार्थी न देता जुने विद्यार्थी कायम ठेवण्यात यावेत.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता
१	नॅशनल अँकेडमी ट्रस्ट, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	नॅशनल पब्लिक स्कूल पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
२	साईकृपा एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	शालोम प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
३		सिल्व्हरडेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
४	ए.ए.एज्युकेशन ट्रस्ट, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	स्कॉलर फाऊंडेशन हायस्कूल पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
५	कॅब्रीज एज्युकेशन सोसायटी, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	कॅब्रीज हायस्कूल, भिलार, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.

५. जुन्या शाळांपैकी ६ शाळा या शासन निर्णयातील निकष पूर्ण करत नसल्यामुळे अपात्र ठरल्या. सदर शाळांना दि.१८.०५.२०१८ चे अन्य निकष १ वर्षात पूर्ण करण्याच्या अटीवर योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थी कायम ठेवण्यात यावेत.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता
१	डी एस शिक्षण संस्था पाचगणी, खिंगर ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	ब्ल्युमिंगडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
२	डॉ.के.डी.शेंडगे ट्रस्ट, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद.	डॉ.के.डी.शेंडगे इंग्लिश मेडियम स्कूल, उमरगा, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद.
३	श्री नाईकबा चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली.	इनामदार इंटरनॅशनल स्कूल पलूस, जि.सांगली.
४	माय मदर एज्युकेशन सोसायटी, जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.	माय स्कूल जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर.
५	बेलासे एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्ट पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	विझडम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.
६	युनायटेड एज्युकेशन सोसायटी, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.	ब्रिलीयट अँकेडमी, पाचगणी, ता.महाबळेश्वर, जि.सातारा.

६. जुन्या शाळांपैकी शासन निर्णयातील निकषांची पूर्तता न करणे, शाळेविरुद्ध तक्रारी प्राप्त असणे, कमी गुणांकन असणे इत्यादी कारणांमुळे ६ शाळांची मान्यता रद्द करून त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन करणेबाबत प्रस्तावित केलेले आहे.

अ.क्र.	संस्थेचे नाव व पत्ता	शाळेचे नाव व पत्ता
१		प्रज्ञान प्रबोधिनी इंग्लिश मेडियम स्कूल, चिखली, ता.हवेली, जि.पुणे.
२	अभिषेक विद्यालय चिंचवड (पू) पुणे.	अभिषेक विद्यालयम् इंग्लिश मेडियम स्कूल, पिंपरी चिंचवड, पुणे.
३	श्रीराम शिक्षण संस्था पानीव, ता.माळशिरस, जि.सोलापूर.	श्रीराम स्कूल पानीव, ता.माळशिरस, जि.सोलापूर.
४	सिध्दी एज्युकेशन सोसायटी अँड रिसर्च फाऊंडेशन येणेरे, ता.जुन्नर, जि.पुणे.	इंडियन इंग्लिश मिडीयम स्कूल, येणेरे, ता.जुन्नर, जि.पुणे.
५	नचिकेता एज्युकेशन चॅरीटेबल ट्रस्ट, पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि. सातारा.	नचिकेता हायस्कूल पाचगणी, ता. महाबळेश्वर, जि.सातारा.
६	गंगाई एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी सिध्दार्थनगर पाचगणी ता.महाबळेश्वर, जि. सातारा.	ज्ञानगंगा हायस्कूल पाचगणी ता.महाबळेश्वर, जि.सातारा.

उपरोक्त रद्द करण्यात आलेल्या शाळांमधील योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे समायोजन अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी त्यांच्या स्तरावरून तात्काळ करावे.

७. नामांकित शाळेत प्रवेश देताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे :-

- I. संबंधित संस्था/शाळा मार्फत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यास तयार आहेत, याची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी खातरजमा करावी व संस्थेकडून तसे हमीपत्र घ्यावे.
- II. संस्था/शाळेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु करणे अपेक्षित नाही, शाळेमध्ये सुरु असलेल्या नियमित तुकडी/वर्गामध्येच इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेंतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंधनकारक राहिल. असे आढळल्यास सदर शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल.
- III. सदर योजनेंतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्येच आणि संबंधित शाळेकरिता मंजूर केलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेतच अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी दक्षता घ्यावी.
- IV. योजनेच्या मूळ तरतूदीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाख एवढ्या कमाल मर्यादेत असणाऱ्या पाल्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
- V. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थी प्रवेशित करताना जवळच्या शाळेमध्ये तसेच संबंधित प्रकल्पातील निवड करण्यात आलेल्या शाळांना प्राधान्य देऊन विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.

- VI. एखाद्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील निवड करण्यात आलेल्या शाळा व त्यामध्ये मंजूर विद्यार्थी संख्या यापेक्षा योजनेतर्गत प्रवेशाकरिता प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास जवळच्या प्रकल्पामधील निवड करण्यात आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा तथापि, असे करत असताना अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील प्रकल्पातील विद्यार्थी प्रवेशित होणार नाहीत याची खातरजमा करावी. याबाबतचे पर्यवेक्षण अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी करावे.
- VII. सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांच्या संस्थाचालक/मुख्याध्यापका यांच्या समवेत अपर आयुक्त यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम व द्वितीय सत्रामध्ये बैठक घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा घ्यावा.
- VIII. नामांकित योजनेतर्गत शाळेची निवड झाल्यानंतर पहिल्या सत्रात तसेच द्वितीय सत्रात संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी नामांकित शाळांना व्यक्तीशः भेट देऊन त्याबाबतचा अहवाल अपर आयुक्त, आदिवासी विकास; आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत शासनास सादर करावा.
- IX. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९; आदिवासी विकास विभाग, आणि आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का-१२, दि.१८.०५.२०१८ मधील विहित तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे. सदर तरतूदींचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता सन २०१९-२० मध्ये रद्द करण्यात येईल.
- X. सन २०१८-१९ या चालू शैक्षणिक वर्षापासून योजनेतर्गत नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली व इयत्ता २ री या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- XI. सदर शासन निर्णयानुसार नामांकित योजनेतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थी तसेच शासकीय इंग्रजी माध्यमाच्या श्रेणीवाढ नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्यात यावे. असे समायोजन करताना विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावी. तदनंतर सदर शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या इतर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अशा विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच सदर शासन निर्णयान्वये मंजूर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजन करणे शक्य नसल्यास याव्यतिरिक्त समायोजनाच्या प्रस्तावास शासनाची मान्यता घेण्यात यावी.
- XII. नामांकित योजनेतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करताना ज्या इयत्तेत विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत, अशा इयत्तेत संबंधित शाळेमध्ये नामांकित योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी (Non-namankit students) संख्येच्या समप्रमाणाच्या कमाल मर्यादेत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. (नामांकित योजनेतर्गत प्रवेशित विद्यार्थी कमाल ५० टक्के : योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी किमान ५० टक्के)

८. ज्या नामांकित संस्थेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांस प्रवेश देण्यात येणार आहे, त्या संस्थेबरोबर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी करारनामा करावा. सदर करारामध्ये नामांकित योजनेतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेल्या वर्गापासून इयत्ता १२ वी पर्यंत त्यांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य विहित सोयी सुविधा पुरविण्याबाबत बाबींचा समावेश करण्यात यावा. तसेच नामांकित योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व नामांकित शाळांचे प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर गुणांकन करण्यात येईल व आवश्यक विहित शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा यामध्ये निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्यास किंवा विहित गुणांकनानुसार शाळा अपात्र ठरल्यास संबंधित शाळेची नामांकित योजनेतर्गतची मान्यता रद्द करून प्रवेशित करण्यात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतरत्र समायोजित करण्यात येतील, याचा देखील करारनाम्यात समावेश असावा.

नामांकित योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या शाळांमार्फत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व त्याअंतर्गत केलेले व केले जाणारे सर्व नियमांची / तरतूदींची तसेच इयत्ता १ ली मध्ये शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान वयाबाबत शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या तरतूदीचे पालन करणे आवश्यक आहे.

९. नामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवर तयार होणाऱ्या देयकानुसार आयुक्त, आदिवासी विकास यांनी संबंधित शाळेस थेट ऑनलाईन प्रणालीमार्फत दोन टप्प्यात निधी वितरीत करावा. संबंधित शाळांना ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अंतीम गुणांकनानुसार निश्चित होणाऱ्या देय रकमेनुसार एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रथम सत्राच्या सुरुवातीस माहे जुलैमध्ये वितरीत करण्यात यावी व उर्वरित ५० टक्के रक्कम दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत खातरजमा करून माहे डिसेंबरमध्ये वितरीत करण्यात यावे.

१०. सदर योजनेची अंमलबजावणी संबंधित प्रकल्प अधिकारी करतील तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास योजनेचे "पर्यवेक्षकीय अधिकारी" म्हणून व आयुक्त, आदिवासी विकास नाशिक हे "नियंत्रक अधिकारी" म्हणून जबाबदारी पार पाडतील.

११. सदर योजनेसाठी होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली करण्यात यावा.

" मागणी क्र. टी- ५

२२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण-

पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-

०२- अनुसूचित जमातीचे कल्याण

७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना

(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना

(०२) (२९)- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे.

(२२२५ सी-९९९) ३१ " सहायक अनुदाने (वेतनेतर) "

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०८२४१६३२२५४१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.ना.शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा.मंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- ५) अपर मुख्य सचिव, (वित्त विभाग), मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, (शालेय शिक्षण विभाग) यांचे स्वीय सहाय्यक.
- ७) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- ८) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- ९) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) सर्व संबंधित संस्था/शाळा. (संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत)
- १४) निवड नस्ती का-१२.